Marching ahead for a better tomorrow

AILL/BSE-338/2022-23

17TH November, 2023

To,
The Corporate Relations Department,
Bombay Stock Exchange Limited,
PJ Tower, Dalal Street, Fort,
Mumbai-400 001.
Scrip Code: 530889

Dear Madam/Sir,

SUB: COMPLIANCE UNDER REGULATION 47 OF THE SEBI (LISTING OBLIGATIONS AND DISCLOSURE REQUIREMENTS) REGULATIONS, 2015, NEWSPAPER PUBLICATION – FINANCIAL RESULTS

Pursuant to the provisions of Regulation47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed herewith the newspaper publication of the Extract of Unaudited Financial Results (Standalone & Consolidated) for the quarter and half year ended September 30, 2023, published on Friday, November 17, 2023 in the following newspapers:

- 1. News Hub (English)
- 2. Pratahkal (Marathi)

This is for your information and records.

Thanking you,

Yours faithfully,

7. 782

For and On Behalf of the Board Alka India Limited

Janer &

Satish Ramswoop Panchariya

Managing Director DIN: 00042934

A MINISA IS

Against the background of increasing pollution Well located in Kalyancity PUC inspection

Extensive campaign by traffic police regarding PUC inspection of vehicles

Public awareness done with punitive action

Kalyan:

Traffic police vehicles in Kalyancity Widespread implementation of PUC inspection drive has been initiated at various places. The court has taken

cognizance of the increasing pollution in the cities and the court has ordered the relevant agencies to take measures regarding the pollution. In this background, the traffic

police have also come into action mode. Traffic police has started action against polluting vehicles in Kalyan city .PUC of vehicles is being checked and penal action is being taken

against vehicles without PUC and public awareness is also being created regarding PUC. PUC inspection of vehicles is a routine work and as per instructions given by

seniors, vehicles during this period Senior Police Inspector Kalyan Traffic Branch Girish Bane informed that the PUC inspection drive is on a large scale.



A leopard entered the Tata Power House



Kalyan:

A leopard entered the Tata Power House near Kamba Warp on the KalyanMurbad Highway in the middle of the night, causing panic among the people living here and the area. However, due to this, the forest department was very upset. Tata Power House Company is located within Kamba Gram Panchayat and next to Varap Gram Panchayat . Residents also live here . At around 1:30 in night, a leopard descended from the tree of neighboringBriserli company into the Tata Power House . His behavior is clearly visible in the CCTV camera here and Police Patil Sachin Bhoir informed about this to Kalyan Range Officer RaghunathChanne.Kalyan Forester RajuShid ,AbhimanyuJadhav , Police Patil Sachin Bhoir, Ane Sarpanch Bhisol Chandrakant Mohfe along with Forester Khadvali, Forest Guard staff, members

of War Institute and security guards of Tata Power Company searched from corner to corner in Tata Power House and made search offers . But he was not found . The forest department has concluded that it has gone out from the scratches and prints of the leopard's claws on the tree. 5 in the morning Search till 6 p.m The campaign was on . This has created a lot of panic among the citizens of the area, while people have given proper instructions about the leopards to avoid human-wildlife conflict. Meanwhile, Kalyan Range Officer RaghunathChanne has appealed to the citizens to take care of leopards in the areas of Jambhul,

Help the needy patients by donating blood voluntarily - Dr. Kailas Pawar

Ambernath , Nalimbi , Raite ,

Kamba, Patharpada etc.



Thane: There is a need for blood in the city of Thane, Mumbai as the needy patients are facing shortage of blood. In this background, as many citizens as possible should take the initiative to donate blood voluntarily and help the needy patients, District Surgeon Dr. Kailas Pawar has done it. This blood donation drive has been started today Thursday, 16th November 2023 at Blood Bank Department, Civil Thane. Near Hospital Regional Psychiatric Hospital, Thane and will continue daily until the required blood stock is reached. However, interested blood donors should participate in this social and national work by donating blood, District Surgeon Dr. Kailas Pawar has done it.

PUBLIC NOTICE

NOTICE IS HEREBY GIVEN TO THE PUBLIC IN LARGE, that my client Mr. Amirhasan Kitabullah Khan, Mr. Mazhar Ali Abdul Kareem Khan and others has intended to Purchase the land below mentioned
Survey Hissa Area in R.Sq.

Survey	111554	Area in K.sq.	Owner
No	No	meters	
216	2	87.01.50	M/s Hindustan Market
			Through its Partners
214		19.31.00	M/s Hindustan Market
			Through its Partners
189	2	140.00.00	M/s Hindustan Market
			Through its Partners
Situated a	t Village I	Dawale, Taluka &	District Thane, hereinafte

referred to as the "Said Property", from the Owner namely M/s Hindustan Market Through its Partners.

ANY PERSON or persons, Body, Institution etc., having any objection and/or any claim, right, title & interest, of any nature whatsoever in respect of or against or relating to or touching upon above mentioned property, by way of Sale, Lease, Lien, Mortgage Charge, Gift, Easement, Maintenance or otherwise, SHALL communicate the same to the undersigned with the written objection at the address mentioned hereinunder within 15 days from the date of publication of this Notice, with the documentary evidence in support thereof, FAILING WHICH my client shall proceed to complete the said transaction, deeming the said property to be FREE FROM ENCUMBRANCES and claims etc., of whatsoever nature. **PLEASE** take a Note of the same **Date:** 16/11/2023

Add: Flat A/404, Green View CHS, Beside Green Park, Shil, Thane 421204., Mob.: 9819177798

PUBLIC NOTICE

(Shri S. S. Indalkar Sir) 1 - CIVIL JUDGE SENIOR DIVISION, BELAPUR AT BELAPUR

CIVIL M A. NO. 764 OF 2023

1) SMT. SEEMA NIKHIL CHAUBAL , D/o Late Mr. Joginder Singh Ishar Singh Oberai Age-51 years, Occupation-House Wife W/O Nikhil Chaubal, Krishna Nivas, Flat No. 2, Sakharam Keer Road, Behind Airtel Gallery,Mahim

Mumbai - 400016.

Mumbai – 400016.

2) SMT. JASMEET CHANDHOK
D/o Late Mr. Joginder Singh Ishar Singh Oberai
Age- 50 years, Occupation- House Wife W/O Ranjit Singh Chandhok,
Gurukripa 3rd Floor, 65 F, Linking Road, Above Standard Chartered
Bank, Santacruz West, Mumbai – 400054.

3)SMT. NAMPREET OBERAL

D/o Late Mr. Joginder Singh Ishar Singh Oberai Age-43 years, Occupation-House Wife W/O Amardeep Singh Bhatia,

House No. WZ – 151, First Floor, Street No. – 5, Near Santoshi Mata Mandir, Virender Nagar, Jail Road, West Delhi, Janakpuri B-1, Delhi – 110058.

SMT. INDERJIT KAUR JOGINDER SINGH OBEROI

W/O Late Mr. Joginder Singh Ishar Singh Oberoi Age-77 years, Occupation-House Wife Flat No. 01, Plot No. 116, Mahavir Sadan, Sector 28, Vashi, PO: Vashi, District Thane Navi Mumbai - 400703

....Respondent
That LATE Shri Joginder Singh Ishar Singh Oberai was the Faher of the
Applicants and husband of the respondent who died on 30th January, 2016 at
his residence at Unit – 1, Plot No. – 116, Sector – 28, Vashi, Navi Mumbai 400703, the property shown in the description is in the name of the deceased

are attached herewith If anyone has the right, title, share, or claim in the property they should appear in person or through their Advocate within 15 days from the date of publication of

this notice. If no one appears and objects to the application, then this Court will be pleased to proceed to pass the necessary orders in favor of the Applicants. SCHEDULE OF PROPERTY / FLAT

Flat No. 01, on the Ground Floor, admeasuring about Built Up area of 47.6725 Sq. Mtrs. + 8.65 Sq. Mtrs. Balcony area in the society known as Mahavir Sadan, Plot No. 116, Sector – 28, Vashi, Navi Mumbai-400703. Whereas the above-named Applicants have filed an application for Grant of Heirship Certificate under Bombay Regulation Act VII of 1827, before Civil You the member of the public are hereby given the notice to appear in the

Court of before Civil Judge Senior Division, Belapur, in person or by pleader duly instructed and to file your Say/objections if any within 30 days from the date of publication of public notice, failing which they said application will be held presuming that there is no objection from anybody and the application will

Given under my hand and seal this day of 06-11-2023.

Period for

Period for

Period fo

certification

honoring running

honoring final bil

30 Days

60 Days

13.

14

15.



By order Asst. Superintendent

TENDER NOTICE

Sealed tenders in two-bid system are invited on behalf of OSWAL SHIKSHAN AND RAHAT SANGH For R.C.C building work at VILLAGE -KAMATGHAR, TALUKA-BHIWANDI.

Proposed P.C.C. and CIVIL building work, ATH FLOOR

1.	. Name of the work	PARTIAL & 5 TH FLOOR (All on Labour Basis Contract).
2.	Date of issuing and place of Issuance	Date 20/11/2023 TO 25/11/2023 During office hours (10.00 am up to 5.00 pm) At the office of the school, OSWAL SHIKSHAN AND RAHAT SANGH sanchalit MANSI BHARAT GADA DEGREE COLLEGE Address:- Near Railway Station, Anjur Phata, Village Kamatghar, Bhiwandi.
3.	System of . submission of Tenders	Tenders shall be submitted in Two Bid systems Part A - shall Consist of Technical Bid. And Part B - Shal consists of Priced Bid. Technical Bid and Priced Bid shall be sealed separately and kept in common envelope. This envelope shall be sealed and submitted to the office as mentioned below.
4.	Date and time of submission of tender	On or before 30/11/2023 BY 5:00 PM
5.	Offers to be submitted	OSWAL SHIKSHAN AND RAHAT SANGH sanchalit MANSI BHARAT GADA DEGREE COLLEGE, Near Railway Station, Anjur Phata, Village Kamatghar, Bhiwandi
6.	Tender fee (Non refundable)	Rs. 2,500/- (In words Rupees Two Thousand Five Hundred only). To be paid at the time of purchase of tender Document.
7.	Earnest Money Deposit	Rs. 1,80,000/- (In words Rupees One Lakh Eighty Thousand only) for R.C.C. and Civil Works tender. To be submitted along with tender submission by D.D or Pay order only in favour of OSWAL SHIKSHAN AND RAHAT SANGH SANCHALIT VAHIVAT SAMITI MUMBAI
8.	. Security Deposit	Total 2.5 % of contract amount (Less Earnest Money Deposit Amount)
9.	Period for completion of work	6 Months
10). Retention period	1 Year, Retention amount will be refunded subject to the contractor providing Nationalised bank guarantee to the equivalent amount for the subsequent one year.
11	L. Liquidated damages	Maximum 10 % of total work order amount and per month maximum up to 2 % of total bill amount.
12	Minimum bill amount	15 % of total work order amount per month, maximum up to 25 % of total bill amount.

KSS LIMITED

erly Known as K SERA SERA LIMITED) CIN: L22100MH1995PLC092438

Registered Office: Unit No. 101A and 102,1st Floor, Morya Landmark II, Plot B-17, Andheri (W), Mumbai-400053

Tel: 022 40427600/42088600 Fax: 022 40427601 Web: www. kserasera.com Email:info@kserasera.com Statement of Unaudited Results for the Quarter Ended 30/09/2023

(₹ In Lakhs)

S.	5	STAND			ALONE			CONSOLIDATED						
No.	Particulars	Quarter Ended		Half Yea	Half Year Ended You		Quarter Ended		Half Year Ended		Year Ended			
			30-06-2023		30-09-2023			30-09-2023						
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	
1	Revenue from Operations	-	-	-	-	-	-	169.55	105.75	201.59	275.3	437.55	737.65	
ll l	Other income	-	-	-	-	-	-	-2.13	2.16	17.96	0.03	18.02	309.42	
III	Total Income (I+II)	-	-	-	-		-	167.42	107.91	219.55	275.33	455.57	1047.07	
IV	Expenses													
	cost of production							134.29	99.77	408.56	234.06	411.86	768.06	
	Purchase of Trade									-199.97				
	Employee benefits expense	-	-	1.58	-	3.02	5.16	-1.97		15.89	-1.97	35.69	68.93	
	Finance costs	-	-	-	-	-	-			45.18		91.53	183.34	
	Depreciation and amortisation expense	17.45	17.45	17.46	34.90	34.91	69.82	62.47	62.22	73.02	124.69	146.16	293.59	
	Other Expenses	1.02	3.08	24.61	4.10	28.43	64.15	-0.72	41.61	150.08	40.89	203.89	292.63	
	Total Expenses (IV)	18.47	20.53	43.65	39.00	66.36	139.13	194.07	203.60	492.76	379.67	889.13	1606.55	
V	Profit/(Loss) before exceptional items and													
	tax (IIII-IV)	(18.47)	(20.53)	(43.65)	(39.00)	(66.36)	(139.13)	(26.65)	(95.69)	(273.21)	(122.34)	(433.56)	(559.48)	
VI	Exceptional items	-	-	-	-	-	-9.38						-11.77	
VII	Profit(Loss) after exceptions items and tax													
	(V-VI)	(18.47)	(20.53)	(43.65)	(39.00)	(66.36)	(148.51)	(26.65)	(95.69)	(273.21)	(122.34)	(433.56)	(571.25)	
VIII	Tax expenses:	-	-	-	-	-	-							
	(1) Current tax	-	-	-	-	-	-							
	(2) Deferred tax	-	-	-	-	-	-							
IX	Profit (Loss) for the period	(18.47)	(20.53)	(43.65)	(39.00)	(66.36)	(148.51)	(26.65)	(95.69)	(273.21)	(122.34)	(433.56)	(571.25)	
X	Other Comprehensive Income	-	-	-	-	-	-							
XI	Total Comprehensive Income for the													
	period/year (IX + X) Comprising Profit (Loss)		(00 00)	(()	(00.00)		(22.25)	(0= 00)	((400.00)	((
l.,,,	for the period	(18.47)	(20.53)	(43.65)	(39.00)	(66.36)	(148.51)	(26.65)	(95.69)	(273.21)	(122.34)	(433.56)	(571.25)	
XII	Paid up Equity Share Capital	01 050 75	21,358.75	21,358.75	21,358.75	01 250 75	21,358.75	21,358.75	21.358.75	21,358.75	21,358.75	21,358.75	21,358.75	
XIII	(face value Rs. 10/- each, fully paid) Earning per equity share of Rs. 10/- each	21,358.75	21,358.75	21,358.75	21,358.75	21,358.75	21,358.75	21,358.75	21,358.75	21,358.75	21,358.75	21,358.75	21,358.75	
^	(1) Basic	0.00	-0.00	-0.00	-0.00	-0.00	-0.01	-0.00	-0.00	-0.01	-0.01	-0.02	-0.03	
	(.7	-0.00												
1	(1) Diluted	-0.00	-0.00	-0.00	-0.00	-0.00	-0.01	-0.00	-0.00	-0.01	-0.01	-0.02	-0.03	

See accompanying notes to financial result

These Audited Standalone financial results of the Company have been prepared in accordance with the Indian Accounting Standards (IND AS) as notified by Ministry of Corporate Affairs pursuant to section 133 of the Companies Act 2013 read with rule 3 of the Companies (Indian Accounting Standard) rules 2015, Companies (Indian Accounting Standards) amendments rules 2016 and in terms of regulation 33 of the SEBI (Listing Obligations and

Disclosure Requirements) Regulations,2015, SEBI circular dated July 05, 2016 and other accounting principles generally accepted in India. The above statement of financial results has been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting. As per requirement of Ind AS-108, no disclosure is required as the Company is operating in Single Business Segment.

- The company has considered the possible effect that may result from the pandemic relating to COVID- 19 on the carrying amount of receivables. In developing the assumption relating to the possible future uncertainties in the global economic conditions because of this pandemic, the company, as at the date of approval of these financial statements has used internal and external sources of information including credit report and related information and economic forecast. The company has performed sensitivity analysis on the assumptions used and based on current estimates expected the carrying amount of these assets will be recovered. The Impact of COVID- 19 on the company's financial statements may differ from that estimated as at the date of approval of these financial statements. Further the Company is working with very limited resources during quarter ended June 30, 2020 because of the pandemic across the country and hence there is drastic decrease in the employee benefit and the other expenses during the quarter ended June 30, 2020
- Company had received a notice of Demand of Rs 1035.05 Lacs including the interest and penalty under MVAT on account of VAT liability on the leasing of Cinematographic films. In line with film industry consensus, the Company is of the opinion that there are no grounds for levying VAT Based on legal Opinion obtained; the company is of the view that said demand contesting. Hence, no provision has been considered by the management in these
- Company had received a demand of Rs 734.06 lakhs including interest and penalty under section 142 of the Customs Act, 1962 on account of non-adherence of EPCG Scheme as company is not able to export the goods/ services as required under the EPCG Scheme. The Company has made a deposit of Rs.38.07 Lakhs with customs department during the FY 2019-20. Custom department freeze/attached the various assets and bank accounts against the said recovery. Based on legal Opinion obtained, the company is of the view that said demand contesting. Hence no provision has been considered by the management in these results. Company has classified its subsidiary K Sera Sera Productions FZE as held for sale in the F.Y.18-19. However till date the sale of the said subsidiary has not been materialized. The Company is of the opinion that the said
- - sale shall take place during the FY 2021-22 Income Tax including deferred tax will be determined and provided for at the end of the financial year Previous period's figures have been reclassified, wherever necessary, to correspond with those of the current period.

Statemen

10 The figures for the preceding 3 months ended 31.03.2021 are the balancing figures between the audited figures in respect of the full financial year ended 31.03.2021 and the year to date figures upto the third quarter of that financial year.

Dharmendra Dhelariya

(IBBI/IPA-001/IP-P00251/2017-2018/10480)

AFA number: AA1/10480/02/290224/105506 AFA valid upto 29/02/202

Date: 14 th November, 2023

Alka India Limited

CIN: L99999MH1993PLC168521

STANDALONE

Regd.Office: Unit No 102, Morya Landmark II, New Link Road, Near Infinity Mall, Andheri (W), Mumbai -400053.

							,		(/ /	
nt of	i Un	-Audited	Results	for the	Year e	nded 30	Th Ser	otember.	2023	

(Amount in Lakhs)

Particulars
 Quarter Ended
 Half Year Ended
 Year Ended
 Quarter Ended
 Half Year Ended
 Year Ended
 Property of the (Audited) Revenue from Operations II Other income
III Total Income (I+II) 18.65 IV Expenses Cost of Materials consume Purchase of stock-in-trade Changes in inventories of finished goods Stock-in-Trade and Work-in-progress 0.59 0.60 1.19 0.59 0.60 1.20 2.40 Employee benefits expense 0.60 1.20 2.40 1.19 Depreciation and amortisation expense 6 33 Total Expenses (IV) 4.88 6.93 5.28 11.81 8.03 18.63 4.88 6.93 5.28 11.81 8.03 18,06 Profit/(Loss) before exceptional items and tax (IIII-IV) (4.88)(6.93)(5.28)(11.81)(8.03)0.02 (4.88)(6.93)95.28) (11.81)(8.03)(0.06)(231.97)(231.97)(231.97)VII Profit(Loss) after exceptions items and tax (11.81)(232.03)(4.88)(238.90)(5.28)(8.03)(231.95)(4.88)(6.93)95.28) (11.81)(8.03)(V-VI) VIII Tax expense 2) Deferred tax Profit (Loss) for the period from continuin (4.88)(238.90) (5.28)(11.81) (6.93)(11.81) (232.03)(8.03)(231.95)(4.88)95.28) (8.03)operations (VII-VIII) rofit/(Loss) from discontinued operations Tax expenses of discontinuing operations operation after tax Profit/(loss) for the period (IX+XII) (4.88) (238.90) (5.28) (231.95) (8.03) (232.03) (11.81) (8.03) (4.88) (6.93) 95.28) (11.81) Other Comprehensive Income . (i) Items that will not be reclassified to pro or loss (ii) Income tax relating to items that will no B (i) Items that will be reclassified to profit or (ii) Income tax relating to items that will be reclassified to profit or loss Total other comprehensive income net of taxes Total Comprehensive Income for the period/year (XIII+XIV) Comprising Profit Loss) and Other comprehensive Income for the period (4.88)(238.90)(5.28)(11.81)(8.03)(231.95)(4.88)(6.93)95.28) (11.81)(8.03)(232.03)6.343.98 6.343.98 6.343.98 6.343.98 (face value Rs 1 each, fully paid) 6.343.98 6.343.98 6.343.98 6.343.98 6.343.98 6,343.98 6,343.98 6,343.98 XVIII Earning per equity share of Rs 1/- each (1) Diluted (0.04) (0.04)(0.00)(0.00)(0.00)(0.00)(0.04)

See accompanying note to the financial results

The Statement of financial result has been prepared in accordance with the Indian Accounting Standards (Ind AS) prescribed under section 133 of the Companies Act, 2013, read with the relevant rules issued thereunder

and the recognised accounting practices and policies to the extent applicable.

The above statement of financial results has been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting As per the requirements of Ind AS-108, no disclosure is required as the Company is operating in single business segment

Previous period's figures have been reclassified, wherever necessary, to correspond with those of the current period

4 Demand of Rs 179.51 Lacs including the interest and penalty under GVAT. The authorities have approved a refund amount of INR 15 lakhs vide Refund Order dated 21st August 2020 and the same was received by the company in its bank account.

"The company name in the list of shell companies (Vide SEBI on its letter bearing no. SEBI /HO/ISD/OW/P/2017/18183 dated August 7, 2017). Exchanges had initiated a process of verifying the credentials / fundamentals of the company through exchange. Exchanges had appointed an auditor to conduct audit of the company to verify its credentials/fundamentals. "On verification, if Exchanges do not find appropriate credentials / fundamentals about existence of the company, Exchanges may initiate the proceeding for compulsory delisting against the company, and the said company shall not be permitted to deal in any security on exchange platform and its holding

tted 24th July 2020, the appeal is dismissed. Thus, in the said quarter, the company has recognised the liability of Rs. 25 lakhs payable towards the penalty imposed by SEBI on account of non-redressal of investor grievances.

in any depository account shall be frozen till such delisting process is completed. "Accordingly, the forensic audit was conducted, however, till date the company has not received any further communication from BSE."

Company had received a demand of Rs. 25 Lacs from SEBI vide its order no. EAD/BJD/NJMR/2/2017-18 with regards to redressal of investor grievances through SEBI Complaints Redress System (SCORES). The company has filed an appeal against the demand with Securities Appellate Tribunal Mumbai and via order dated 7th August 2019, the appeal was dismissed. Later the company contested the same in Supreme Court and vide order

Satish Ramswroop Panchariya

Place : Mumbai Date : 14.11.2023

टाटा पॉवर हाऊसमध्ये घुसला बिबट्या

कल्याण, दि. १६ (वार्ताहर): कल्याण मुरबाड महामार्गवर कांबा वरप नजीक असलेल्या टाटा पावर हाऊस मध्ये मध्यरात्री बिबट्या घुसल्याने येथे राहणाऱ्या आणि परिसरातील नागरिकांची चांगलीच घाबरगुंडी उडाली तर घटनास्थळी धाव घेऊन वनविभागाने सर्च ऑपरेशन केले असता बिबट्या निघून गेला असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. यामुळे वनविभागाची मात्र चांगलीच तारांबळ उडाली.

कांबा ग्रामपंचायत हद्दीत व वरप ग्रामपंचायत शेजारी टाटा पावर हाऊस कंपनी आहे. येथे रहिवासी देखील वास्तव्य आहे. रात्री एक ते दिडच्या सुमारास शेजारच्या ब्रिसर्ली कंपनीच्या झाडावरून बिबट्या टाटा पावर हाऊस मध्ये उतरला. येथे असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये त्याचा वावर स्पष्ट दिसत असून पोलिस पाटील सचिन भोईर यांनी याबाबतची माहिती

डॉ. बळीराम गायकवाड उलगडणार

क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे

यांचे सामाजिक समतेचे स्वप्न

क्रांतिकारक आणि अग्रणी समाजसुधारक

क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांच्या

जयंतीचे औचित्य साधून नवी मुंबई

महानगरपालिकेच्या भारतरत्न डॉ.

बाबासाहेब आंबेडकर स्मारक, सेक्टर

१५. ऐरोली येथे शनिवार, दि. १८ नोव्हेंबर

२०२३ रोजी, सायं. ६.३० वा. सुप्रसिद्ध

व्याख्याते प्रा. डॉ. बळीराम गायकवाड यांच्या विशेष व्याख्यानाचे आयोजन

करण्यात आलेले आहे. बाबासाहेबांच्या

'ज्ञान हीच शक्ती' या प्रेरणादायी विचारांना

अनुसरुन ऐरोली येथील भारतरत्न डॉ.

बाबासाहेब आंबेडकर स्मारकात नवी मुंबई

मान्यवरांच्या व्याख्यानांचे सातत्याने

आयोजन करण्यात येत आहे. 'विचारवेध'

या व्याख्यान श्रृंखलेअंतर्गत हा वैचारिक

जागर केला जात असून नवी मुंबई

महानगरपालिकेने उभारलेले हे भव्यतम व

आकर्षक स्मारक बाबासाहेबांच्या

जगातील इतर स्मारकांपेक्षा वेगळे

असल्याचे अभिप्राय याठिकाणी भेट

देणा–या अनेक मान्यवर व्यक्तींनी व

नागरिकांनी दिलेले आहेत. स्मारकातील

अत्याधुनिक सुविधांसह असलेले सुसज्ज ग्रंथालय व ई – लायब्ररी हा या स्मारकाचा आत्मा असून त्यामुळे हे स्मारक 'ज्ञानस्मारक' म्हणून गौरविले जात आहे. या ज्ञानस्मारकामध्ये 'विचारवेध'

शिर्षकांतर्गत सातत्याने व्याख्यान परंपरा

जपली जात असून याच मालिकेत क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांच्या १४

नोव्हेंबर रोजी संपन्न झालेल्या २९ व्या

जयंतीदिनाचे औचित्य साधून अनेक

राष्ट्रीय - अंतरराष्ट्रीय परिषदांमधील

नामवंत व्याख्याते, कोकण ज्ञानपीठ उरण

वाणिज्य व कला महाविद्यालयाचे प्राचार्य

प्रा. डॉ. बळीराम नामदेवराव गायकवाड

यांचे विशेष व्याख्यान 'लहुजी वस्ताद

साळवे यांचे सामाजिक समतेचे स्वप्न' या

विषयावर आयोजित करण्यात आलेले आहे. शनिवार दि. १८ नोव्हेंबर २०२३

रोजी सायं. ६.३० वा. हे व्याख्यान

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर

स्मारक, ऐरोली मुलुंड खाडीपूलाजवळ, सेक्टर १५, ऐरोली येथे संपन्न होणार आहे.

दांडपट्टा, तलवारबाजी, घोडेस्वारी,

बंदुकबाजी, निशाणेबाजी अशा विविध

युध्दकलांमध्ये निपूण असणा-या लहुजी

वस्ताद यांनी स्वातंत्र्यासाठी क्रांतिकारक निर्मितीचे ध्येय नजरेसमोर ठेवून

मायभूमीच्या स्वातंत्र्यासाठी लढण्याचा

निश्चय केला आणि त्यासाठी ब्रह्मचारी

राहण्याचे ठरविले. त्यांनी शस्त्रास्त्रांच्या

गुप्त प्रशिक्षणासाठी पुणे येथे गुलटेकडी

परिसरात तालीम युध्द कलाकौशल्य

प्रशिक्षण केंद्र सुरु केले. ज्यामध्ये महात्मा

फुले, वासुदेव बळवंत फडके, अप्पासाहेब

भंडारकर अशा दिग्गजांसह अनेकांना

मल्लविद्येप्रमाणेच शस्त्रास्त्र चालवण्याचेही

महानगरपालिकेच्या वतीने

मुंबई, दि. १६ (प्रतिनिधी) : थोर



कल्याण रेंज ऑफिसर रघुनाथ चन्ने यांना दिली.

कल्याण वनपाल राजू शिद, अभिमन्यु जाधव, पोलीस पाटील सचिन भोईर, आणे भिसोळ सरपंच चंद्रकांत मोहफे वनपाल खडवली, वनरक्षक स्टाफ, वॉर संस्थेचे सदस्य, व टाटा पॉवर कंपनीचे सुरक्षा रक्षक, यांच्या समवेत टाटा पावर हाऊस मधील कोपरा न कोपरा शोधला व सर्च ऑफरेशन केले.

परंतु तो सापडला नाही. झाडावरील बिबट्याच्या नखांच्या ओरबडे व ठशावरुन तो बाहेर निघून

सूचना याद्वारे आम जनतेस आमचे अशील. श्री. मैयर सादुद्दीन हुसैनी सैयद हुसैन हे फ्लॅट क्र. ११०१

अकरावा मजला, बिल्डींग यमुना व सोसायटी

यमना टॉवर जांगीड कॉम्प्लेक्स को-ऑप. हा. सो

लि. म्हणून ज्ञात, जांगीड कॉम्प्लेक्स, मीरा रोड

(पू), जिल्हा ठाणे ४०१ १०७ (यापुढे सदर फ्लॅट

म्हणून संदर्भित) येथील मालमत्तेचे बोनाफाईड सभासद

सचित करण्यात येते की. शेअर प्रमाणपत्र क्र. ८२ धारव

विभिन्न क ४०६ ते ४१० धारक सदर फलॅंट संबंधात

सोसायटीद्वारे जारी केले होते ते करार गहाळ झाले

हरवले आहेत व सापडत नाही आहेत. त्यामळे. आमचे

अशील यांनी गहाळ तक्रार काशीमीरा पोलीस स्टेशन

येथे अहवाल क्र. ३४८४०-२०२३ दि. १६.११.२०२३

सर्व व्यक्तींना सदर फ्लॅटमध्ये कोणतेही दावे. हक

अधिकार व हितसंबंध असल्यास तसेच विक्री, भेट

गहाण, भाडेकरार, जप्ती वा कोणत्याही स्वरूपात काही

असल्यास सदर संबंधात आवश्यक पुरावे दस्तावेज सदर

सुचनेच्या प्रसिद्धी तारखेपासून १५ (पंधरा) दिवसांच्या

आत अधोहस्ताक्षरित यांना सूचित करावे अन्यथा सर्व

सदर हक, अधिकार, हितसंबंध व दावे आदी काही

असल्यास ते अधित्यागीत व परित्यागीत मानले जातील

व सोसायटी अर्जदार सभासद यांना ड्युप्लिकेट शेअ

(राजेंद्र सिंह राजपुरोहित)

वकील उच्च न्यायालय, मुंबई

दुकान क्र. ९, अस्मीता ओरिएन्ट सीएचएस लि.

अस्मीता क्लबजवळ, मीरा रोड (पू),

ठाणे : ४०१ १०७.

प्रमाणपत्र जारी करण्याची प्रक्रिया करेल

अंतर्गत दाखल केली आहे.

गेला आहे असा निष्कर्ष वनविभागाने काढला आहे. पहाटे ५ ते ६ वाजेपर्यत ही शोध मोहीम सुरू होती. यामुळे परिसरातील नागरिकांची चांगलीच घाबरगुंडी उडाली आहे तर लोकांनी मानव वन्य जीव संघर्ष टाळावा या दृष्टीने बिबट्या वन्यप्राण्याबाबत योग्य त्या सूचना दिल्या.

दरम्यान जांभूळ, अंबरनाथ, नालिंबी, रायते, कांबा, पठारपाडा आदी परिसरात बिबट्या चा वावर असन नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन कल्याण रेंज ऑफिसर रघुनाथ चन्ने यांनी केले आहे.

जाहीर सूचना

पुरोहित यांनी सदर फ्लॅट जागा यांनी मे. वीणा डेव्हलोपर्स यांच्याकडून श्री. हृदय किर्ती पुरोहित (मुलगा) हे आहेत.

कोणाही व्यक्तीस जसे की वरील कायदेशीर वारस मयत संबंधात व सदर गहाण हस्तांतरण संबंधात कोणतेर्ह दावे, हक्क, अधिकार वा हितसंबंध असल्यास वा कार्ह असल्यास तसेच विक्री, भेट, भाडेकरार, वारसा अदलाबदल, गहाण, प्रभार, धारणाधिकार, न्यास ताबा, सविधाधिकार, जप्ती वा अन्य काही असल्या इच्छा व हेतु अधित्यागीत व/वा परित्यागीत मानले

आर. पी. चौंबे वकील कार्यालय : गाळा क्र. १४, वैष्णव नगर, हरपाटे पाडा तय : गाळा क्र. ५४, वञ्चान गाः, राज्यान प्राप्त धानू बाग, नालासोपारा (पू), पालघर. २०२२३ **ठिकाण : मुंब**ई दि. १७.११.२०२३

सचना याद्रारे माझे अशील यांच्या सूचनेवरून आम

जनतेस देण्यात येते की, माझे अशील श्रीम. रितू किर्ती फ्लॅट क्र. एफ-१२४, वीणा संतूर सीएचएस लि. एक्स. रोड, बोरिवली (पश्चिम), मुंबई ४०० ०९३ यांच्यासह त्यांचे पती श्री. किर्ती उधवदास पुरोहित ११.०४.२०१२ रोजी नोंदणीकरण बीडीआर-५/३१५३/२०१२ अंतर्गत उप निबंधक, बोरिवली-२, एमएसडी यांच्या समक्ष नोंदणीकत करून संयुक्तरित्या खारेदी केला होता व शेअर प्रमाणपत्र धारक सि. क्र. १६४ (विभिन्न क्र. १६३१ ते १६४०) सदर फ्लॅट संबंधात आहेत. ज्याअर्थी श्री. किर्ती उधवदास पुरोहित यांचा मत्य दि. १६.०४.२०२१ रोजी झाला. त्यांच्या मार यांचे दोन कायदेशीर वारस अर्थात श्रीम. रित् किर्ती परोहित (पत्नी) अर्थात माझे अशील व

वरील नावे यांच्यामह महर वरील फ्लॅर जारोच्या त्यांनी त्यांचे आक्षेप सदर सूचनेच्या प्रसिद्धी तारखेपासून ७ दिवसांच्या आत लेखी स्वरूपात सूचित असल्यास ते अधित्यागीत मानले जातील व/वा सर्व

जाहीर सूचना

आम्ही, वीराफ फिरोझ चिनॉय व फरिदा चिनॉय, सदर वृत्तपत्र सूचना मार्फत आम जनतेस सूचित करत आहोत की. आम्ही मालमत्ता धारक रहिवासी फ्लॅट क. ००३. तळ मजला, बिल्डींग नावे निले-४, बिल्डींग टाईप सी-०९ (यापुढे बिल्डींग म्हणून संदर्भित) क्षेत्रफळ मोजमापित ४**६.५० चौ. मीटर चटई** (बाल्कनी क्षेत्रफळ समाविष्ट) सोसायटी निले को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि. म्हणून ज्ञात (सोसायटी महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि. अंतर्गत नोंदणीकृत) त्यांचे नोंदणीकरण क्रमांक दीएनए/केएलएन/एचएसजी/ (टीसी)/११६६१/१९९९-२००० दि. १३.०१.२०००, सी-६ ते सी-९ बिल्डींग्ज, गोदरेज हिल कॉम्प्लेक्स, बरवे, कल्याण पश्चिम येथील सर्व तो भाग व भखंडावरील बांधकामित एन.ए. जिमन धारक सर्व्हें क्र. ६, हिस्सा क्र. १८, जिमन मोजमापित अंदाजे १६,००० चौ. मीटर, गाव बरवे, तालूका कल्याण, नोंदणीकरण जिल्हा व उप जिल्हा व कल्याण डोंबिवली महापालिकेच्या मर्यादेतील, सेल्फ-कन्टेन्ड विद्युत मीटर क्रमांक ०६५०७२२०९२०, कन्ज्युमर क्रमांक ०२०२६४२५६४७१ धारक मालमत्तेचे संयुक्त

आमचे म्हणणे आहे की. खालील दस्तावेज गहाळ झाले आहेत/हरवले आहेत . मूळ करार दि. **१२.०९.१९९६, कल्याण-१** येथील हमीचे उप-निबंधक यांच्या कार्यालयासह

- सिरीयल क्र. ४७७३/१९९६ अंतर्गत नोंदणीकृत होते.
- २. मळ नोंदणीकरण पावती दि. **१२.०९.१९९६. कल्याण-१** येथील हमीचे उप-निबंधक यांच्या कार्यालयासह सिरीयल क. ४७७३/१९९६ अंतर्गत नोंदणीकत होते.
- ३. मूळ शेअर प्रमाणपत्र निले को–ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी यांच्याद्वारे जारी केले होते

आमचे म्हणणे आहे की. आम्ही योग्य पाधिकरण यांच्या समक्ष पतिज्ञापत्र दाखल केले आ तसेच नागपाडा पोलीस स्टेशन, मुंबई येथे दि. १५.११.२०२३ रोजी तक्रार क्रमांक २००९/२०२३ अंतर्गत तक्रार दाखल केली आहे. आम्ही याद्वारे म्हणत आहोत की, सदर दस्तावेजांचे वापर करून कोणतेही धारणाधिकार / गहाण / दायित्व केले नाही आहे व मी वरील सदर फ्लॅटची विक्री व हस्तांतरण कोणाही बोनाफाईड खरेदीदार/ खरेदीकर्ता यांना करत आहेत. आक्षेप, काही असल्यास लेखी स्वरूपात पुराव्यांसह सदर जाहीर सूचनेच्या जारी

तारखोपासून १५ दिवसांच्या आत स. ७.०० ते ९.०० पर्यंत खालील निर्देशित माझ्या कार्यालय पत्त्यावर सादर करावे वीराफ फिरोझ चिनॉय/ फरिदा चिनॉय - स्वाक्षरी

विकाण: कल्याण,

दि. १७.११.२०२३ पत्ता : ३, शंकर निवास, सिंडीकेट, मुरबाड रोड, कल्याण (प), पिन कोड ४२१ ३०१.

वकील भरत एच. पारवानी संपर्क : ८७६७०८६१००

न्यायालयामध्ये

(श्री. एस. एस. इंदलकर सर) १- बेलापूर येथे दिवाणी न्यायाधिश वरिष्ठ विभाग, बेलापूर दिवाणी एम.ए. क्र. ७६४/२०२३

१. श्रीम. सीमा निखील चौंबल. दिवंगत श्री. जोगींदर सिंह इशार सिंह ओबेराय यांची मुलगी

वय - ५१ वर्ष, व्यवसाय - निखील चौंबल यांची गृहिणी कृष्ण निवास, फ्लॅट क्र. २, सखाराम कीर रोड, एअरटेल गॅलरीच्या मागे, माहिम, मुंबई ४०० ०१६

२. श्रीम. जसमीत चांधोक

दिवंगत श्री. जोगींदर सिंह इशार सिंह ओबेराय यांची मुलगी वय - ५० वर्ष, व्यवसाय - रणजीत सिंह चांधोक यांची गहिणी

गुरुकपा ३ रा मजला, ६५ एफ, लिंकींग रोड, स्टॅंडर्ड चार्टर्ड बॅंकच्या वर, सांताक्रझ पश्चिम, मुंबई ४०० ०५४,

वय ४३ वर्ष, व्यवसाय - अमरदिप सिंह भादिया यांची गृहिणी

घर क्र. डब्ल्यूझेड-१५१, पहिला मजला, स्ट्रीट क्र. ५, संतोषी माता मंदिरजवळ, विरेंदर नगर, जेल रोड, वेस्ट दिल्ली, जनकपूरी बी-१, दिल्ली ११० ०५८ .. अर्जदा

श्रीम. इंदरजीत कौंर जोगींदर सिंह ओबेराय

दिवंगत श्री. जोगींदर सिंह इशार सिंह ओबेराय यांची पत्नी वय - ७७ वर्ष, व्यवसाय - गृहिणी

फ्लंट क्र. ०१, प्लॉट क्र. ११६, महावीर सदन, सेक्टर २८, वाशी, पीओ : वाशी, जिल्हा ठाणे नर्व मुंबई ४०० ७०३

दिवंगत श्री. जोगींदर सिंह इशार सिंह ओबेराय हे अर्जदार यांचे वडील व प्रतिवादी यांचे पती होते त्यांच मृत्यू दि. ३० जानेवारी, २०१६ रोजी त्यांच्या राहत्या घरी युनिट क्र. १, प्लॉट क्र. ११६, सेक्टर २८, वाशी नवी मुंबई ४०० ७०३ येथे झाला, सदर निर्देशित मालमत्ता मयत यांच्या नावे होती ती खालीलप्रमाणे : जर कोणाही व्यक्तीस सदर मालमत्तेमध्ये कोणतेही हक्क, अधिकार, शेअर वा दावे असल्यास त्यांनी व्यक्तीश: त्यांचे वकील यांच्या मार्फत सदर सचनेच्या प्रसिद्धी तारखेपासन १५ दिवसांच्या आत सचित करावे. जर कोणीही

उपस्थित न राहिल्यास व अर्जावर उत्तर न दिल्यास सदर न्यायालय अर्जदार यांच्या नावे आवश्यक आदेश देण्यार्च

मालमत्ता/ फ्लॅट्ची अनुसूची:

फ्लॅट क्र. ०१, तळ मजला, मोजमापित अंदाजे बिल्ट अप क्षेत्रफळ ४७.६७२५ चौ. मीटर + ८.६५ चौ. मीटर बाल्कनी क्षेत्रफळ समाविष्ट सोसायटी महावीर सदन म्हणून ज्ञात, प्लॉट क्र. ११६, सेक्टर २८ वाशी, नवी मंबई ४०० ७०३. ज्याअर्थी वरील नामित अर्जदार यांनी दिवाणी न्यायाधिश वरिष्ठ विभाग, बेलापूर यांच्या समक्ष बॉम्बे विनियम

ॲक्ट ७/१८२७ अंतर्गत वारसाहक प्रमाणपत्र मंजूर करून अर्ज दाखल केला आहे तुम्ही आम जनतेचे सभासद यांना याद्वारे सूचना देण्यात येते की, त्यांनी व्यक्तीश: वा वकीलांमार्फत सदर जाही

. पूचनेच्या प्रसिद्धी तारखेपासून ३० दिवसांच्या आत जर तुमचे म्हणणे/ आक्षेप दाखल करावे व व्यक्तीश: वा वकील मार्फत दिवाणी न्यायाधिश वरिष्ठ विभाग, बेलापूर यांच्या समक्ष न्यायालयामध्ये उपस्थित राहावे अन्यथा सदर अर्जावर सनावणी देण्यात येईल व कोणाही व्यक्तीचे आक्षेप व अर्ज यावर निर्णय घेण्यात येईल. माझी सही व शिक्क्यानिशी दि. ०६.११.२०२३ रोजी

सही/-(क्लर्क) सहा. अधीक्षव

पुणे रेल्वे विभागावर आगीमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी खबरदारीचे उपाय

पुणे, दि. १६ (वार्ताहर): पुणे रेल्वे विभागावर रेल्वे गाड्यांमध्ये ज्वलनशील पदार्थ आणि स्फोटकांमुळे विविध अंमलबजावणी केली जात आहे या अंतर्गत रेल्वे डब्यांमधील व पैंट्री कार मधील फायर अलार्म / आग प्रतिबंधक यंत्रणा, पयुज / एमसीबी व्यवस्थित कार्यरत असणे. तसेच पर्याप्त संख्येमध्ये अग्निशमन यंत्र रेल्वे डब्यांत उपलब्ध आहेत ही खात्री करुन संबंधित कर्मचारी

अग्निशमन यंत्र वापरासाठी प्रशिक्षित

आहेत याची खातरजमा केली जात आहे. या बरोबरच वातानुकूलित डब्यांत वातानुकूलण यंत्रणा आटोमेटिक मोड मध्येच चालु आहे हे निश्चित केले जात आहे. दुदैवाने जर आग लागलीच तर त्वरित प्रतिबंधक उपाय करुन आग पसरणार नाही तसेच याबाबत नियंत्रण कार्यालयाला सूचित करण्यासाठी एसी मैकेनिक / अटेंडेंट यांचे समुपदेशन करण्यात आले आहे. तसेच अशा वेळी आग लागण्याचे कारण शोधून त्या अनुषंगाने प्रतिबंधक उपाय करण्यात येतील. रेल्वे प्रशासनातर्फे सर्व रेल्वे कृपया रेल्वे प्रशासनाला सहकार्य करुन

वापरकर्त्यांना विनंती आहे की सुरक्षित आणि आनंददायी प्रवास करा. प्रवासादरम्यान स्टोव्ह, गॅस सिलिंडर, कोणतेही ज्वलनशील रसायन, फटाके, ॲसिड घेऊन प्रवास करू नये तसेच प्रवासादरम्यान धूम्रपान टाळावे कारण तसे केल्यास जीवितहानी व मालमत्तेचे नुकसान होऊ शकते. या बाबत स्टेशन वर सतत उद्घोषणा दिल्या जात आहेत तसेच डब्यांत ज्वलनशील पदार्थ वहन केले जाऊ नयेत या करीता रेल्वे सुरक्षा दलाकडून डॉग स्क्वाड चा वापर केला जात आहे. सर्व रेल्वे वापरकर्त्यांनी

शुद्धिपत्रक

आमचे अशील काशिनाथ बी. बारे व श्रेयश के बारे यांच्या वतीने जाहीर सूचना दि. ०८.११.२०२ च्या संदर्भावरून, विकीचे करार व नोंदणीकरण व तारीख (टीएनएन-७-५७७४-२०१५) अनावधानान दि. ०१.०१.२००४ (बीडीआर/५/३५९/२००४) अशी छापली गेली. व सदर विक्रीचे करा दि. २४.०८.२०१५ (टीएनएन-७-५७७४-२०१५) अशी वाचावी. डॉईट लीगल सल्युशन्स

वकील, उच्च न्यायालय मुंबइ

केएसएस लिमिटेड ਸੀआਬਾਰ : L22100MH1995PLC092438

नोंदणीकरण कार्यालय : युनिट क्र. १०१ए व १०२, १ ला मजला, मोरया लँडमार्क २, प्लॉट क्र. बी १७, अंधेरी (पश्चिम), मुंबई ४०० ०५३ दूर. क्र. ०२२-४०४२७६००/४२०८८६०० फॅक्स : ०२२-४०४२७६०१ वेबसाइट : <u>www.kserasera.com</u> ईमेल : info@kserasera.con

		Т	द. ३०.०९.२०	२२३ राजा सपत	लेल्या तिमाही	कारता अलखा	ापसाक्षत ।नष्	कशावर अहव	ાભ			(रु. लाखांत)
				स्था	यी			एकत्रित					
अ.	तपशील	तिमार्ह			अर्ध वर	अर्ध वर्ष अखोर			तिमाही अखोर		अर्ध वर्ष अखोर		वर्ष अखोर
क्र.	તપશાલ	30.09.2023	३०.०६.२०२३	30.09.2022	30.09.2023	३०.०९.२०२२	39.03.2023	30.09.2023	३०.०६.२०२३	30.09.2022	30.09.2023	30.09.2022	39.03.7073
		(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)
٤.	कामकाजातून महसूल	-	-	-	-	-	-	१६९.५५	१०५.७५	२०१.५९	२७५.३	४३७.५५	७३७.६०
٦.	अन्य उत्पन्न	-	-	-	-	-	-	-२.१३	२.१६	१७.९६	φ.οξ	१८.०२	३०९.४
₹.	एकूण महसूल (१+२)	-	-	-	-	-	-	१६७.४२	१०७.९१	२१९.५५	२७५.३३	४५५.५७	9086.00
٧.	खार्च :												
	उत्पादन खार्च							१३४.२९	99.66	४०८.५६	२३४.०६	४११.८६	৬६८,०৪
	ट्रेडची खरेदी									-१९९.९७			
	कर्मचारी लाभ खर्च	-	-	१.५८	-	₹.०२	५.१६	-१.९७		१५.८९	-१.९७	३५.६९	६८.९३
	वित्त मूल्य	-	-	-	-	-	-			४५.१८		99.43	१८३.३१
	घसारा व परिशोधन खर्च	१७.४५	१७.४५	१७.४६	38.90	३४.९१	६९.८२	६२.४७	६२.२२	७३.०२	१२४.६९	१४६.१६	२९३.५
	अन्य खर्च	१.०२	3.00	२४.६१	8.80	२८.४३	६४.१५	-0.62	४१.६१	१५०.०८	४०.८९	२०३.८९	२९२.६३
	एकूण खर्च (४)	98.89	२०.५३	४३.६५	39.00	६६.३६	?39.?3	१९४.०७	२०३.६०	४९२.७६	३७९.६७	69.93	१६०६.५८
ч.	अतिरिक्त बाबी व कर पश्चात नफा (तोदा) (३-४)	(१८.४७)	(२०.५३)	(४३.६५)	(३९.००)	(६६.३६)	(१३९.१३)	(२६.६५)	(९५.६९)	(२७३.२१)	(१२२.३४)	(४३३.५६)	(५५९.४८)
ξ.	अतिविशेष बाबी	-	-	-	-	-	-9.3८						- ११.७५
૭.	अतिविशेष बाबी व करपश्चात नफा/तोटा (५-६)	(१८.४७)	(२०.५३)	(४३.६५)	(३९.००)	(६६.३६)	(१४८.५१)	(२६.६५)	(९५.६९)	(२७३.२१)	(१२२.३४)	(४३३.५६)	(५७१.२५)
۷.	कर खर्च	-	-	-	-	-	-						
	१. चालू कर	-	-	-	-	-	-						
	२. स्थगित कर	-	-	-	-	-	-						
٩.	कालावधीकरिता नफा/(तोदा)	(१८.४७)	(२०.५३)	(४३.६५)	(३९.००)	(६६.३६)	(१४८.५१)	(२६.६५)	(९५.६९)	(२७३.२१)	(१२२.३४)	(४३३.५६)	(५७१.२५)
१०.	अन्य सर्वसमावेशक उत्पन्न	-	-	-	-	-	-						
११.	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न कालावधी/ वर्ष (९+१०) समाविष्ट नफा/तोदा	(१८.४७)	(२०.५३)	(४३.६५)	(३९.००)	(६६.३६)	(१४८.५१)	(२६.६५)	(९५.६९)	(२७३.२१)	(१२२.३४)	(४३३.५६)	(५७१.२५)
१२.	इक्विटी भाग भांडवल (दर्शनी मूल्य रु. १०/- प्रत्येकी, संपूर्ण प्रदानित)	२१,३५८.७५	२१,३५८.७५	२१,३५८.७५	२१,३५८.७५	२१,३५८.७५	२९,३५८.७५	२१,३५८.७५	२१,३५८.७५	२१,३५८.७५	२१,३५८.७५	२१,३५८.७५	२१,३५८.७९
१३.	प्रति भाग भांडवल उत्पन्न रु. १०/- प्रत्येकी												
	१. मूळ	-0,00	-0,00	-0,00	-0.00	-0.00	-०.०१	-0.00	-0.00	-०.०१	-0.08	-0.09	-0.0
	३ मीम्पीकत	-0.00	-0.00	-0.00	-0.00	-0.00	-0.08	-0.00	-0.00	-0.08	-0.08	-0.03	-0.03

वित्तीय अहवालाच्या संदर्भात खालील टीपा पाहाव्या

दिनांक : १४ नोव्हेंबर, २०२३

१. वित्तीय अहवाल कंपनी (भारतीय लेखा समिती) नियम, २०१५ यांच्या व कंपनी (भारतीय लेखा समिती) सुधारणा नियम, २०१६ च्या नियम ३ समवेत कंपनी कायता, २०१३ च्या अनुच्छेद १३३ अंतर्गत विहित असल्यानुसार त्यांचा अवलंब करण्याकारता इंडियन अकाउंटिंग स्टैंडईस (आयएनडी-एएस) यांच्यासह अनुपालनामध्ये तयार केला आहे. संचालक मंडाठाद्वारे पुन:निर्धारित करण्यात येत आहे व त्यांची सभा दि. ०५ जुलै, २०१६ रोजी संचालक मंडळाद्वारे मान्य करून लेखा समितीद्वारे शिफारस करण्यात येणार आहे

२. वरील अहवाल वित्तीय अहवाल अंतरिम ठराव विशेषज्ञ यांच्याद्वारे मंजूर व पाहण्यात आला आहे. कंपनीचे लेखापरीक्षित अहवाल सदर अनुसार निर्धारित करण्यात आले आहे ३. आयएनडी एएस–१०८ च्या आवश्यकतेअनुसार सिंगल बिझीनेस सेगमेंट मध्ये ऑपरेटिंग अनुसार कंपनी आवश्यक करत आहे.

४. कंपनीने कोव्हिड-१९ महामारीच्या कारणाने सिनेमॅटोग्राफिक संस्था यांना भाड्याने घेण्याकरिता व्हीएटी दायित्वे यांच्या खात्यावर एमव्हीएटी अंतर्गत दंडात्मक व व्याजासह सुचना. सदर इंडस्टी कॉनसेसस यांच्यासह कंपनी सदर अहवालामध्ये व्यवस्थेद्वारे प्रवधान करण्याकरित कंपनीच्या लेखाची नियुक्ती करण्याकरिता एक्सचेंज, एक्सचेंज मार्फत कंपनीचे क्रेडेशिअल/ फंडामेंटलची चाचणी प्रक्रिया सूचित करत आहे. कंपनीस रु. ७३४.०६ लाखाची मागणी सूचना स्विकृत झाली आहे व सिनेमेंटीग्राफिक संस्थांच्या भाडेतत्वावर व्हीएटी दायित्वांच्य कान्यावर पमब्दीएरी अंतर्गत व्याज व दंड आकराण्यात येईल. फिल्म इंडस्टी कॉन्सेसन्स मध्ये कंपनी सदर अहवालामध्ये व्यवस्थापन द्वारे सदर मागणी सचनेवर कायदेशीर कारताई करून व्हीएटी आधारित कर आकारत आहे. त्यामुळे, कोव्हिड-१९ संबंधात सदर अहवालामध्ये व्यवस्थापनाद्वारे विचारात घेतला जाणार नाही. पुढे ३० जून, २०२० रोजी तिमाही अखेर दरम्यान व दि. ३० जून, २०२० आखेर तिमाही दरम्यान अन्य खर्च व कर्मचारी लाभ यांच्याकरिता कंपनी सदर वित्तीय अहवालामध्ये मागणी करत आहे.

, कंपनीस रु. १०३५.०५ लाखाची मागणी सुचना स्विकृत झाली आहे व सिनेमेंटीग्राफिक संस्थांच्या भाडेतत्चावर व्हीएटी वायित्वांच्या खात्यावर एमव्हीएटी अंतर्गत व्याज व दंड आकराण्यात येईल. फिल्म इंडस्ट्री कॉन्सेसन्स मध्ये कंपनी सदर अहवालामध्ये व्यवस्थापन द्वारे र मागणी सूचनेवर कायदेशीर कारवाई करून व्हीएटी आधारित कर आकारत आहे. त्यामुळे, सदर अहवाल व्यवस्थापनाद्वारे विचारात घेतला जाणार नाही. ६. कंपनीस रु. ७३४.०६ लाखाची मागणी सचना स्विकत झाली आहे व कस्टम ॲक्ट. १९६२ च्या अनच्छेद १४२ अंतर्गत सिनेमॅटोग्राफिक संस्थांच्या भाडेतत्त्वावर व्हीएटी दायित्वांच्या खात्यावर एमव्हीएटी अंतर्गत व्याज व दंड आकराण्यात येईल. फिल्म इंडस्टी कॉन्सेसन

- मध्ये कंपनी सदर अहवालामध्ये व्यवस्थापन द्वारे सदर मागणी सुचनेवर कायदेशीर कारवाई करून व्हीएटी आधारित कर आकारत आहे. वित्तीय वर्ष २०१९–२० दरम्यान सदर अहवाल व्यवस्थापनाद्वारे विचारात घेतला जाणार नाही. कंपनी सदर वित्तीय अहवालामध्ये मागणी करत
- ७. स्थायी अहवाल तसेच अलेखापरीक्षित वित्तीय अहवाल के सेरा सेरा प्रोडक्शन्स एफझेडई विक्रीकरिता वित्तीय वर्ष २०१८–१९ संबंधात असेल व सदर सबसायडरीच्या विक्रीपर्यंत सदर विक्री वित्तीय वर्ष २०२४–२२ दरम्यान त्या ठिकाणी कंपनीच्या संबंधात असेल ८. वित्तीय वर्षाच्या अखेरकरिता प्रदानित व विहित उद्धवलेले कर यांच्यासह इनकम टॅक्स.

९. सदर गत आकडेवारी चालू कालावधीच्या संबंधात पुन:निर्धारित, आवश्यक आहे.

९०. दि. ३१.०३.२०२१ अखोर ३ महिने अखोरकरिता आकडेवारी उर्वरित असून वित्तीय वर्ष ३१.०३.२०२९ संबंधात लेखापरीक्षित आकडेवारी दरम्यान वित्तीय वर्षांच्या तिसन्या तिमाहीकरिता असेल

धर्मेंद धेलास्य ठराव विशेष: केएसएस लिमिटेड (आयबीबीआय/आयपीए-००१/आयपी-पी००२५१/२०१७-२०१८/१०४८०

संचालक मंडळाच्या आदेशान्वये व त्यांच्याकरित

केएसएस लिमिटेडच्य

एएफए क्रमांक: एए१/१०४८०/०२/२९०२२४/१०५५० एएफए वैधता २९.०२.२०२३ पर्यंत

अल्का इंडिया लिमिटेड सीआयएन : L99999MH1993PLC168521

नोंदणीकरण कार्यालय : युनिद क्र. १०२, मोरया लँडमार्क २, न्यु लिंक रोड, इन्फिनीटी मॉलजवळ, अंधेरी (पश्चिम), मुंबई - ४०० ०५३

दि. ३० सप्टेंबर, २०२३ अर	बेर तिमा हीकरि	ता अलेखाप	रीक्षित	अहवाला	वा निष्व	र्ज्श
स्थायी						

अ.	तपशील	स्थायी						एकत्रित						
क्र.			तिमाही अखोर		अर्ध वर्ष अखोर		वर्ष अखोर		तिमाही अखोर		अर्ध वर्ष अखोर		वर्ष अखोर	
		30.09.2023	30.05.2023	३०.०९.२०२२	30.09.2023	30.09.2022	39.03.2023	30.09.2023	३०.०६.२०२३	30.09.2022	30.09.2023	30.09.2022	39.03.2023	
		(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)		(अलेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित	
٤.	कामकाजातून महसूल	-	_	-	_	_	-	_	_	-	_	-		
٦.	अन्य उत्पन्न	-	-	-	_	-	१८.६५	-	-	-	_	-		
₹.	एकूण महसूल (१+२)	-	-	-	-	-	१८.६५	-	-	-	-	-		
٧.	खर्च :													
	साहित्यांचे मूल्य	_	-	-	-	-	_	-	-	_	1	_		
	स्टॉक इन ट्रेडची खरेदी	-	-	-	-	-	_	-	-	-	-	_		
	फिनीश्ड गुड्स, स्टॉक इन ट्रेड व	-	-	-	-	-	-	-	-	-	-	-		
	कार्य चालू आहे यांचे इन्वेंटरीजम													
	धील बदल													
	कर्मचारी लाभ खर्च	०.५९	०.६०	०.६०	१.१९	१.२०	२.४०	०.५९	०.६०	०.६०	१.१९	१.२०	2.8	
	वित्त मूल्य	_	-	-	-	-	_							
	घसारा व परिशोधन खर्च	-	-	-	-	-	-							
	अन्य खर्च	8.29	5.33	४.६८	१०.६२	६.८३	१६.२३	8.29	5.33	४.६८	१०.६२	६.८३	१५.६	
	एकूण खर्च (४)	8.66	E.93	५.२८		6.03	१८.६३	8.86	E.93	५.२८	99.69	6.03	96.0	
ч.	अतिरिक्त बाबी व कर पश्चात	(১১.४)	(६.९३)	(५.२८)	(११.८१)	(٤٥.১)	0.09	(১১.४)	(६.९३)	९५.२८	(??.८?)	(٤٠.১)	(0.08	
	नफा (तोटा) (३-४)													
ξ,	अतिविशेष बाबी	-	(२३१.९७)	-	_	-	(२३१.९७)						(२३१.९७	
19.	अतिविशेष बाबी व करपश्चात	(১১.४)	(२३८.९०)	(५.२८)	(११.८१)	(٤.٥३)	(२३१.९५)	(8.88)	(६.९३)	९५.२८	(११.८१)	(٤.٥३)	(२३२.०३	
	नफा/तोदा (५-६)													
८.	कर खर्च	-	-	-	-	-	-							
	१. चालू कर	-	-	-	-	-	-							
_	२. स्थगित कर	-	- ()	- (: - :)	- (22.12)		- ()		(= -=)		()	()	/	
٩.	चालू कालावधीकरिता नफा (तोदा) (७-८)	(১১.४)	(२३८.९०)	(५.२८)	(११.८१)	(६०.১)	(२३१.९५)	(১১.४)	(६.९३)	94.7८	(98.89)	(६०.১)	(२३२.०३	
१०.	खंडित कार्यचलनाचा नफा/	-												
	(तोटा)													
११.	खंडित कार्यचलनाचा कर खर्च	-			-									
१२.	कर पश्चात खांडित कार्यचलनातून निव्वळ नफा (तोटा)	-	_	-	_	-	-							
१३.	कालावधीकरिता नफा/ (तोदा) (९+११)	(১১.४)	(२३८.९०)	(५.२८)	(११.८१)	(६०.১)	(२३१.९५)	(১১.४)	(६.९३)	९५.२८	(११.८१)	(६०.১)	(२३२.०३	
१४.	अन्य सर्वसमावेशक उत्पन्न	-	_	-	_	-	-	-	_	-	-	-		
	ए. १) बार्बीसह निर्देशित नफा वा तोटा	-	-	-	_	-	-	-	-	-	ı	-		
	२) वर्गीकृत नसलेल्या संबंधात आयकर नफा वा तोटा	-	-	-	-	-	-	-	-	-	-	-		
	बी. १) बाबींसह निर्देशित नफा वा तोटा	-	-	-	-	-	-	-	-	-	-	-		
	२) वर्गीकृत नसलेल्या संबंधात आयकर नफा वा तोटा	-	-	_	-	_	-	_	-	-	-	-		
	एकूण अन्य सर्वसमावेशक उत्पन्न कर पश्चात	-	-	-	-	-	-	-	-	-	-	-		
१५.	कालावधी/ वर्षाकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (१३+१४)	(১১.४)	(२३८.९०)	(५.२८)	(११.८१)	(٤٠.১)	(२३१.९५)	(১১.४)	(६.९३)	९५.२८	(११.८१)	(६०.১)	(२३२.०३	
	समाविष्ट नफा (तोटा) व अन्य कालावधीकरिता सर्वसमावेशक उत्पन्न													
१६.	इक्विटी भाग भांडवल		1	1	t	1		1	1					
	(दर्शनी मूल्य रु. १ प्रत्येकी, संपूर्ण प्रदानित)	६,३४३.९८	६,३४३.९८	६,३४३.९८	६,३४३.९८	६,३४३.९८	६,३४३.९८	६,३४३.९८	६,३४३.९८	६,३४३.९८	६,३४३.९८	६,३४३.९८	६,३४३.९	
१७.	प्रति भाग भांडवल उत्पन्न रु. १/- प्रत्येकी													
	१. मूळ	(0.00)	(0.08)	(0.00)	(0.00)	(0.00)	(٥.٥४)	(0.00)	(0.00)		(0.00)	(0.00)	(0.08	

१. कंपनी कायदा. २०१३ च्या अनच्छेद १३३ अंतर्गत विहित असल्यानसार त्यांचा अवलंब करण्याकरिता इंडियन अकार्जरेंग स्टैंडईस (आयएनडी–एएस) यांच्यासह अनुपालनामध्ये तयार केला आहे व विस्तारित लागू अकार्जरेंग प्रॅक्टीसेस व पॉलिसीज मंजूर केले आहेत

. संचालक मंडाळाद्वारे पन:निर्धारित करण्यात येत आहे व त्यांची सभा संचालक मंडळाद्वारे मान्य करून लेखा समितीद्वारे शिफारस करण्यात येणार आहे. ३. आयएनडी एएस−१०८ च्या आवश्यकतेअनुसार सिंगल बिझीनेस सेगमेंट मध्ये ऑपरेटिंग अनुसार कंपनी आवश्यक करत आहे.

८. मागणी रु. १७९.५१ लाख जीव्हीएटी अंतर्गत दंड व व्याज यांच्यासह असेल. प्राधिकरणाकडे रु. १५ लाख रक्कम परतावा म्हणून दि. २१ ऑगस्ट, २०२० रोजी मंजूर केली आहे व सदर बँक खाल्यामध्ये कंपनीद्वारे स्विकृत झाली होती.

. कंपनी (सेबी धारक पत्र क्र. सेबी/एचओ/आयएसडी/ ओडब्ल्यू/ पी/२०१७/१८१८३ दि. ७ ऑगस्ट, २०१७ अंतर्गत) पडताळणीवरून कंपनीचे योग्य क्रेडेंशिअल/ फंडामेंटल सापडत नाही आहेत. बदल कंपमीच्या मंबंधान प्रकिया करण्याकरिता सचित करण्यात येतील व सदर कंपनी सेबी स्पष्टिकरण यांचे परिचलनातन उत्पन्न बंद करण्याकरिता अतिरिक्त करसमवेत आयएनडी एएस सह अनुपालन आवश्यकतेनुसार कंपनीकडे लागू असेल. त्यानुसार फोरेंसिक ऑडिट आयोजित केला होता त्यामुळे तेव्हापासून कंपनीस बीएसई कडून कोणतेही पुढील संपर्क सधण्यात आला नाही आहे.

६. कंपनीने मागणी रु. २५ लाख सेबी अंतर्गत आदेश क्र. ईएडी-(योजेडी/एनजेएमआर/२/२०१७–१८ करिता इन्वेस्टर तक्रार मार्फत सेबी तक्रार रिड्रेस सिस्टम (एससीओआरईएस) अंतर्गत केली आहे. कंपनीने अपील अंतर्गत सीक्युरिटीज अपील न्यायाधिकरण मुंबई येथे आदेश दि. ७ ऑगस्ट, २०१९ रोजी अपील केला होता, अपील कार्यरत केला नाही आहे. कंपनीने सुग्रीम कोर्टमध्ये आदेश दि. २४ जुलै, २०२० रोजी अपील केला होता तो डिसमीस केला आहे. त्यामुळे सदर तिमाही कंपनीच्या रु. २५ लाखाचे प्रदान करण्याकरिता सेबी . . मागीत कालावधीची आकडेवारी सदर कालावधीच्या वर्गीकरण करण्याच्या पृष्टी करण्याकरिता आवश्यकतेनुसार नव्याने करण्यात येणार आहेत

अल्का इंडिया लिमिटेडकरित सतिष रामस्वरूप पंचारिया डीआयएन : ०००४२९३४

२. सौम्यीकृत

दिनांक: १४.११.२०२३